

AIL/BSE-331/2023-24

To, The Corporate Relations Department, BSE Limited, P] Tower, Dalai Street, Fort, Mumbai- 400 001. Scrip Code:530889

SUB: NEWSPAPER ADVERTISEMENT - FINANCIAL RESULTS

Date: 17.08.2023

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith the newspaper advertisement with regards to the Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023, published on Thursday, August 17, 2023 in the following newspapers:

1. News Hub (English).

2. Pratahkal (Marathi)

This information is being submitted pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above information on your records and oblige.

Thanking you,

Yours Faithfully,

For and On Behalf of the Board Alka India Limited

Hiramani Sharma

Director

DIN: 08168142

Independence Day Celebration 'at Bhagashree

Bhagyashree English High

PUBLIC NOTICE

NOTICE IS given on behalf of my client MR

JITENDRA DOLATRAI KHIMANI who is the

owner of Flat No. 307, third Floor, NEV

NAVRANG APARTMENT CO-OP, HSG, SOC

LTD., Cabin Road, Bhayandar (E), Tal. & Dist

Thane-401105. However, my client has lost th

Original Agreements 1. Agreement executed

petween M/S. YOGI BUILDERS and MRS

SUREKHA MOHAN GUMASTE 2. Agreemer

dated 02.05.1993 executed between MRS

SUREKHA MOHAN GUMASTE AND ME

OMPRAKASH G JOLLY & MRS. RAJKUMAR

O JOLLY 3. Agreement dated 24.12.1996

executed between MR OMPRAKASH (

JOLLY & MRS. RAJKUMARI O JOLLY & MRS

SITADEVI LALITKUMAR RAVAL in respect

the above said Flat premises. If any person i

having any claim in respect of the above said

original agreements by way of sale, exchange

charge, gift, trust inheritance possession

ease, mortgage, lien or otherwise howsoeve

they are requested to inform me and the unde

signed in writing within 14 days of this notice

ogether with supporting documents, failing

hich the clients of such person if any will be leemed to have been waive and no clain

hereafter shall be entertained and it shall be

assumed that the title of the said Flat premises

Station, Nallasopara (E),Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

This is to inform to public at

large that Late Mr. Sharad

Sitaram Samant expired on

13thOctober, 2006. Late Mr.

Sharad Sitaram Samant was

Owner of Flat no. 2, Pragat

CHS, Maharshi Karve Road

Naupada, Thane (W)-400 602.

The said flat is transferred in

the name of Smt. Urmila S.

Samant and Mr. Chittaranjan

S.Samant. If anyone has Claim

or Objection of any nature,

they are required to lodge the

same at undersigned address

within 7 days from the date of

No Claims or Objections will

Adv. Mandar P. Patil

Flat No. 502, Vikas Palms,

Dr. Ambedkar Road,

Mob. 9930 241 229.

Email :-

mandar_p6@yahoo.com

under Share Certificate No. 046 dated 16th September, 1978.

and/or objections, if any, shall be considered as waived or abandoned

Dated this 17th August, 2023.

Place: Mumbai

Dated: 16th Aug., 2023

publication of this Notice.

be entertained thereafter.

R.L. Mishra Advocate, High Court, Mumbai Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway

s clear and marketable.





Badlapur:

Bhagyashree English High School Manjerli 15 August 2023' Independence Day Celebrated with Full Of Enthusiasm and Patroitism . There were Hosting Of Nation Flag By Chief Guest SumitPaliwal and Guest of honour Dinesh SinghJournalist and P. T. AMembers felicitated By Principal Madam . Mrs .VishakhaBhosale Madam

.Some Student Of Bhagyashree School Gave Speeches and Some Sung PatroiticSongs, Felicitation of S.S.C Toppers of Bhagyashree School Done By Chief Guest Sumit Paliwal Acording to their rank.1 st Miss ArpitaJadhav With 91.60%, 2 ndMST .ShubhamMaurya 89.40%, 3 rd MST JatinJadhav . 89%. Like that 77 th' Independent Day , Celebrated With

In Kalyan East, supporters of Shinde group beat up BJP workers



Kalyan:

It has once again come to light today that the BJP and Shiv SenaShinde group are fighting in Kalyan. The BJP workers who were painting the BJP symbol on the wall in Kalyan East Chakki Naka area were brutally beaten up by the supporters of the Shinde group corporator in protest. BJP has also taken an aggressive stance after this incident. BJP's Kalyan East Mandal President Sanjay More has warned group that they should restrain their corporators or else we will give up. He said that he will file a complaint in Kolshewadi police station in this regard.Although the Shiv SenaShinde group and BJP leaders are saying that there is confusion in the alliance in the state, it is seen that there is a rift between the Shiv SenaShinde group and the about the incident

BJP in the Kalyan East Assembly Constituency. In KalyanChakki Naka Hill area, BJP workers started painting the BJP party symbol on the walls. Meanwhile, supporters of Shinde group corporatorMalleshShetty came to the place. They opposed the BJP workers and brutally beat three to four workers with kicks. BJP city president Sanjay More has alleged that BJP workers were beaten up only on the request of Shiv Sena corporator time, BJP Kalyan East Mandal President Sanjay More has warned the Shiv SenaShinde group that they should restrain their corporators or else we will give up. The workers along with the BJP city president said that they will enter the Kolshewadi police station and file a complaint in the Kolshewadi police station

Man, Daughter Drown in Dam Backwaters During Picnic in Pune



Pune, Pramod Kumar:

A45-year-old man and his 13-year-old daughter drowned while swimming in the backwaters of Bhatghar dam during a picnic in Pune district, police said on Wednesday.The incident took place on Tuesday evening when the victims, identified as ShirishDharmadhikari and Aishwarya, along with their other family members came for the picnic near Pasure village in Bhor tehsil, located close to the dam

backwaters, an official from Bhor police station said. "The deceased ventured into the backwaters of the dam for a swim. They drowned while playing in the water. The other family members then raised an alarm," the official said. "A search operation was subsequently launched. The girl's body was fished out late in the evening, while the man's body was recovered on Wednesday morning," the police said

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client, Smt. Manjulata

handrashekhar Tiwari, of Flat No. 101, on the 1s CHS. LTD., Village – More, Nallasopara East, Ta Vasai, Dist. Palghar 401209. But her Husband (Co Owner) LATEMR. CHANDRA SHEKHART. TIWAR died on Dated-22-04-2021, he living behind his leg Heirs Smt. Manjulata Chandrashekhar Tiwari Wife, & Mr. Avanish Chandrashekhar Tiwari – Son Miss. Priya Chandrashekhar Tiwari – Daughter. so we hereby invite claim or objection that any perso aving any claim or objection against or into or upon in espect of said flat howsoever are hereby required to nake the same known in writing to our advocate office vithin 14 days from the date of publication.

D. S. TIWAR Date: 17/08/2023 (Advocate High Court Branch: - Shop No. 19, Akanksha Towe Nallasopara (E), Tal.-Vasai, Dist.-Thane

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public at large that Dr. Jayshree Rananavare acquired the property Shop No. 40, admeasuring 240 sq. ft., carpet area (which is inclusive of the area of balconies), on Ground Floor, in the building known as "Galleria", in complex known as "Hiranandani Gardens", of society known as "Galleria Co-operative Premises Society known as 'Gailleria Co-operative Memilies Sociality, Ltd.", constructed on constructed on land bearing CTS No. 10(pt), 11(pt), 14(pt), 18(pt), 17(pt), 18(pt) & 19(pt), lying being & situated at Hiranandam Garden, Village Powai, Taluka Kurla & District Mumbai Suburban – 400 076 vide Agreement For Sale dt. 12/03/2001, registration no.2063-2001 executed by M/s Hiranandani International. Dr. Jayshree Rananavare being owner of property is mortgaging the said property to SMFG India Credit Co. Ltd. Any person / firm / institution / company having an caim or right in respect of the said Property by way of inheritance, share, sale, agreement, lease, license, gift, possession, legal heirs, partners or encumbrance ows oever or otherwise is hereby required to intimate in writing to the undersigned within 07 days from the date of publication of this notice of his/her/their share or claim, if any, with all supporting documents at below mentioned address. After expiration of notice period, the claims, if any, of such person shall be treated nul and void and also treated as waived and not binding

Date: 17/08/2023 MANISH B.K. SHUKLA
ADVOCATE HIGH COURT, BOMBAY Address: B-11, Vertex Vikas Building, Next to Andheri Police Station, Andheri (E), Mumbai-400 069. Mob. No. 81082 08056.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client, **Shanaz Momin Tazak**, tha resently our client is the owner of Flat No 203, on the Second Floor, B-Wing, in the Building known as Chandresh Riviera & Society known as Chandresh Riviera A, B, C, D & E Wing Co. Op. Hsg. Soc. Ltd., situated at Lodha Complex, Mira Road (E), Dist: Thane - 401107, (hereinafter referred as the said Flat). The said Flat was Purchased by **Mr. Abdu**l

Momin Abdul Jabbar Tazak on his own name, whereas Late Mr. Abdul Momin Abdul Jabbar Tazak expired on 15/11/2021, leaving behind him 1] Shanaz Momin Tazak (Wife) 2] Mohammed Sahil Abdul Momin Tazak (Son) 3] Mohammed Rahil Abdul Momin Tazak

(Son) as his surviving legal heirs.

Whereas the heirs 1 Mohammed Sahil Abdul Momin Tazak (Son) 2] Mohammed Rahil Abdul Momin Tazak (Son) released and relinquished their right title and interest in respect of the said Flat in favour of our client **Shanaz Momin** Tazak vide Deed of Release dated 11/08/2023 bearing registration Tnn-10-14422-2023 Dated—11/08/2023. Herein making our Client as the present owner of

Our client, through this Publication, hereby called upon the public enlarge that If any person having any claims or right, title, nterest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale, purchase, mortgage, lease, lien, license, gift attachment, or, encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on our client.

(Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd Near Asmita Club, Mira Road (E), Date: 17/08/2023 Thane: 401107

For PANDYA & POONAWALA

(Yatish B. Pandya) Advocates & Solicitor

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs Sharada Bhagaram Bhosale is the lawful owner of the below mentioned N.A. property and she intends to give the said property for development to my client M/s Shree Swami Samarth Builders and Developers. Any other persor having any claim on the said property by way of ownership tenancy, sale, Mortgage etc. are requested to inform on the below address within 7 days from th publication hereof any claim received after the aforesaid period shall be deemed to have waived or abandon and the further proceeding will be completed without taking any reference to

such claim. Schedule of the property: All those piece and parcel of Nor agricultural land bearing Survey No. 83/13P, Plot No. 2, Area admeasuring about 361 Sq. Yards Assmt. Rs. 0.10, Situated lying and being at Village: Shirgaon, Taluka: -Ambernath, Dist-Thane within the Local limits of Kulgaor Badlapur Municipal Council.

Sd/-Adv. Shubhangi M. Patil Office Add:- Office No.01, Aditi Plaza CHS Ltd., Hendrepada, Near hintamani Mandir, Kulgaon Badlapu (W) Dist: Thane, Mob: 9594264597

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Late CHAUHAN MOHAN BIRKU also known MR. MOHAN BIKU CHAUHAN was allotted a Flat bearing No. A/2204, on 22nd Floor, admeasuring area 259 sq. ft. vide allotment Letter dated 08/09/2018 in Building known as Jai Bharat SRA (Kandivsil) Co- operative Housing Ltd. lying being land bearing Plot C.T.S. No. 471/A (Part), Lalji Pada, New Link Road, Kandivsil (W), Mumbai-400067 and the said Society issued vide share certificate No.163 in name of Late CHAUHAN MOHAN BIRKU also known MR. MOHAN BIKU CHAUHAN Late CHAUHAN MOHAN BIKU CHAUHAN MOHAN BIRKU also known MR. MOHAN BIKU CHAUHAN MOHAN BIRKU also known MR. SURYABHAN MOHAN CHAUHAN being Widow (2) MR. SURYABHAN MOHAN CHAUHAN being Son (3) MR. SURYABNATH MOHAN CHAUHAN being son and (4) MRS. ANITA MATAROO CHAUHAN married daughter, as legal heirs and next-of-kin according to The Hindu Succession Act, 1956.

next-of-kin according to The Hindu Succession Act, 1956.
I hereby invites claims and/or objection/s if any, in respect of the said Flat, within a period of 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, along with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections. If no such claims/objections are received within the period operacribed above at below memtioned address, the same shall be considered that the said Flat is free from all disputes, encumbrances and title of said Flat is clear and it is also considered that abovesaid legal heirs are only legal heirs of Late CHAUHAN MOHAN BIRKU also known MR. MOHAN BIKU CHAUHAN and they are entitle to execute release deed in favour of their mother SMT. TARADEVI MOHAN CHAUHAN Widow of Late CHAUHAN MOHAN BIRKU CHAUHAN and name of SMT. TARADEVI MOHAN CHAUHAN and name of SMT. TARADEVI MOHAN CHAUHAN and name of SMT. TARADEVI MOHAN GLAUHAN shall be reflected in share certificate vide No.163 in respect of Flat No. A/2204 as 100% share holder of said Flat and society also shall be free to deal with the manner provided under the bye laws of the society.

This 17th day of August, 2023 For M/s. S N LEGAL

For Ms. S N LEGAL Sd/-(L K SHARMA) Advocate High Court Ms. S N LEGAL 144, 1st Floor, Raghuleela Mall, Near Poiss Depot, Kandivali (W), Mumbai- 40067 Email ID: snlegal.info@gmail.com Mob: 9833608534, Tell: 022-49628873

PUBLIC NOTICE

by our client, Rajendrakumar Gopalda by our client, Rajendrakumar Gopaldas Parwani, that presently our client is the owner of Flat No. 201, on the Second Floor, B-Wing, in the Building known as Star Avenue & Society known as New Star Avenue Co. Op. Hsg. Soc. Ltd., situated at Mira Bhayander Road, Near Ramdev Park Road, Mira Road (E), Dist: Thane - 401107, (hereinafter referred as the said Flat). The said Flat was iointly purchased by 11

The said Flat was jointly purchased by 1] Rajendrakumar Gopaldas Parwani 2] Gopaldas Harumal Parwani from M/S. Sopaidas Hariuma Farwani Holli Mys. Star Lite Builders vide registered agreement for sale dated 27/10/2009, bearing Doc No. TNN-4-8132-2009 Dated-28/10/2009, whereas Late Gopaldas Hariumal Parwani expired on 17/01/2017, leaving behind him 1] Nirmala Gopaldas Parwani (Wife) 1/1 Kilymala Parwani (Sopa) 31 Hen 12 Nirmaia Gopaidas Farwani (Wite) Hemlata Tikamdas Parwani (Son) 3] Hemlata Kiran Gala (Daughter) 4] Sarika Pradeep Tiwari (Daughter) 5] Rajendrakumar Gopaldas Parwani (Son) as his surviving legal heirs.

Whereas the heirs 1] Nirmala Gopalda Parwani (Wife) 21 Tikamdas Parwani (Son) 3] Hemlata Kiran Gala (Daughter) 4] Sarika Pradeep Tiwar Daughter) released and relinquished thei ght, title and interest in respect of the said lat in favour of our clien Rajendrakumar Gopaldas Parwani vide Deed of Release dated 11/08/2023 bearing registration Tnn-10-14435-2023 Dated-11/08/2023. Herein making our Client as the present owner of the said Flat. Our client, through this Publication hereby called upon the public enlarge that If any person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereo by way of inheritance, share, sale, purchase, mortgage, lease, lien, license, gift, attachment, or, encumbrance owsoever or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as vaived and/or abandoned and not binding

(Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient Chs Ltd Near Asmita Club, Mira Road (E) 17/08/2023

PUBLIC NOTICE

CE IS given on behalf of my client DIPIKA KAMDAR who is the owner of Flat No. 1206 2TH Floor, A Wing, GAURAV SAMRUDDH CO-OP, HSG, SOC, LTD., Building No. 28, Mira Road (E), Tal. & Dist-Thane-401107. Howeve my client has lost the Original Agreement dated 15.02.2011, executed between M/S. RAVI DEVELOPMENTS and SUSHIL DAMWANI & MANOJ DAMWANI in respect of the above said Flat premises. If any person is having any claim n respect of the above said original agreemen by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien o therwise howsoever they are requested t nform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the clients of such person if any will be deemed to have been waive and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said Fla emises is clear and marketable

Date: 17/08/2023 R.L. Mishra

Advocate, High Court, Mumbai Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

PRAKASHKUMAR DARJI & MR. PRAKASH KUMAR PURUSHOTTAMBHAI DARJI is the joint owners of FLAT NO.305, ON THIRD FLOOR, POOJA NAGAR BLDG. NO.6 CO. OP. HSG. SOC. LTD. SITUATED AT CABIN CROSS ROAD, BHAYANDAR (E), DIST. - THANE - 401 105. The First Original Agreement for sale dated 22/05/1992 entered into by and between M/S POOJA BUILDERS hereinafte called and referred to as "BUILDER" of One Part, and with SHRI. RAMJI GIGA WAGH (PURCHASER) has been lost/misplaced. The Missing Complaint is lodged by MRS. SANGEETA PRAKASHKUMAR DARJI 8 MR. PRAKASHKUMAR PURUSHOTTAMBHA DARJIIN NAVGHAR POLICE STATION BHAYANDAR EAST, vide missing Report. No. 24330-2023 o 4/08/2023

All the banks, financial institution, person Etc. and ereby requested to intimate to my client or to me as heir counsel about any claim, whatsoever regardin claims, Objections from any person having right itle, interest in the application property by way of sale mortgage, gift, lien, inheritance etc. to Misplaced o above said agreement with sufficient proof within 14 lays from this notice otherwise it will be treated tha nothing objections or claim is their over it.

R. J. MISHRA (Advocate High Court Date: 17/08/2023 NOTARY GOVT, OF INDIA OFFICE: 109, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Mah Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

N D METAL INDUSTRIES LIMITED

Manufacturers of Non- Ferrous Metals 417, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai – 400021

NOTICE FOR 37TH ANNUAL GENRAL MEETING DEAR MEMBER(S)

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE 37TH ANNUAL GENERAL MEETING OF THE MEMBERS OF N D METAL INDUSTRIES LIMITED WILL BE HELD ON MONDAY, 11TH SEPTEMBER, 2023 AT THE REGISTERED OFFICE OF THE COMPANY AT 417, MAKER CHAMBERS V, NARIMAN POINT, MUMBAI 400021 AT 1.00 P.M. BY PHYSICAL MODE.

For N D METAL INDUSTRIES LIMITED

Place: Mumbal Date: 16/08/2023 AJAY KUMAR GARG **Managing Director**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. MR. ASHOK BALGAR AND MRS. MAHADEVI BALGAR have purchased Flat No. 16, on 3rd Floor, area admeasuring \$55 Sq. Ft. Built-Up area, in the Society known as SHRI ATUL CO-OP HSG SOC LTD. constructed on land bearing Survey no. 50, Hissa No. 1(P), Ploy No. 1-C, City Survey No. 6773-A lying, being & situate at Village - Vadavali, Taluka - Ambernath & District – Thane from Mr. Vinayak Ambekar vide Agreement for Sale dated 10/04/2018 bearing Doc. No. UHN3-3038-2018 and intended to mortgage the captioned flat with Axis Bank.

Whereas Mr. Vinayak Ambekar has lost/misplaced original documents in respect of the captioned property during transit and not traceable despite diligent search. The lost/misplaced document is given below: Original Agreement for Sale dated 04/01/1993 bearing Doc no. UHN 2-40-1993 by and between M/s. Amar Construction as the promoter and Mr. Gopinath Nair as the

Purchaser along with Index II & Registration Receipt.

Further, Mr. Ashok Balgar has reported missing complaint on 14/08/2023, bearing Complaint No. 752/2023 at Shivaji Nagar Police Station, Ambernath. Any person/s coming into possession of the aforesaid lost documents and/or any

persons coming into possession of the altoresait lost documents and any persons who are having knowledge of the whereabouts of the said documents or it anybody is having objection, claim, interest, dispute in the above said property, he/ she/they may call on Mobile No. 9673694009 or contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 14 days from the date of this publication at Office Address:- 01, Samarth Niwas, Barrage Road, Badlapur (W), Thane 421 503. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

ADV. GAURI PRASHANT KULKARNI

Alka India Limited

Regd.Office: Unit No 102, Morya Landmark II, New Link Road, Near Infinity Mall, Andheri (W), Mumbai -400053.

ent of Un-Audited Results for the Quarter ended 30th June, 2023

S.	Particulars		STAND	ALONE		CONSOLIDATED				
No.						ar Ended Quarter Ended				
		30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023	30/06/2023	31/03/2023	30/06/2023	31/03/2023	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
	Revenue from Operations									
	Other income	-	18.00	_	18.00		18.65		18.65	
- 1	Total Income (I+II)	-	18.00	-	18.00		18.65		18.65	
٠ ا	Expenses									
	Cost of Materials consumed	-		-	-					
	Purchase of stock-in-trade	-		-	-					
	Changes in inventories of finished goods,									
- 1	Stock-in-Trade and Work-in-progress	-		-	-					
-	Employee benefits expense	0.60	0.60	0.60	2.40	0.60	0.60	0.60	2.40	
-	Finance costs	-	-	-	-					
-	Depreciation and amortisation expense	-	-	-	-					
-	Other expenses	6.33	3.98	2.15	15.66	6.33	4.55		16.23	
-	Total Expenses (IV)	6.93	4.58	2.75	18.06	6.93	5.15	2.75	18.63	
-	Profit/(Loss) before exceptional items and tax (IIII-IV)	(6.93)	13.42	(2.75)	(0.06)	(6.93)	13.50	(2.75)	0.02	
١	Exceptional items		-	-	(231.97)				(231.97)	
	Profit(Loss) after exceptions items and tax (V-VI)	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)	
١	Tax expenses:	-	-	-	-					
١	(1) Current tax	-	-	-	-					
١	(2) Deferred tax	-	-	-	-					
١	Profit (Loss) for the period from continuing									
١	operations (VII-VIII)	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)	
- 1	Profit/(Loss) from discontinued operations				-					
ı	Tax expenses of discontinuing operations				-					
I	Net profit (loss) from discontinued operation									
- 1	after tax				-					
١	Profit/(loss) for the period (IX+XII)	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)	
١	Other Comprehensive Income	-	-	-	-					
١	A. (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-					
١	(i) Income tax relating to items that will not be									
-	reclassified to profit or loss	-	-	-	-					
-	B (i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-					
- 1	(i) Income tax relating to items that will be									
- 1	reclassified to profit or loss	-	-	-	-					
١	Total other comprehensive income net of taxes	-	-	-	-					
'	Total Comprehensive Income for the period/year									
-	(XIII+XIV) Comprising Profit (Loss) and Other	(0.00)	10.40	(0.75)	(000 00)	(0.00)	10.50	(0.75)	(004.05)	
, I	comprehensive Income for the period	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)	
1	Paid up Equity Share Capital	6,343.98	6 949 69	6,343.98	6.343.98	6,343.98	6,343.98		0 040 00	
,	(face value Rs 1 each, fully paid)	0,343.98	6,343.98	0,343.88	0,343.98	0,343.98	0,343.98	1	6,343.98	
""	Earning per equity share of Rs 1/- each (1) Basic	(0.00)	0.00	(0.00)	(0.04)	(0.00)	0.00	0.00	(0.04)	
	(1) Diluted	(0.00)	0.00	(0.00)	(0.04)	(0.00)	0.00			
	(1) Diluted	(0.00)	0.00	(0.00)	(0.04)	(0.00)	0.00	J 0.00	(0.04)	

Date : 14.08.2023

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013,

read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th August 2023 As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment.

The search was conducted by the income Tax Department u/s 132 in the office premises of the Company during the financial year 2019-20. The company has disputed income Tax demand of Rs. 211.13 Lakhs Against the order passed u/s 143(3) r.w.s.153A/143(3) for the AY 2014-15 to 2020-21. The company has filed appeal before

CIT (Appeal) for said disputed demand for respective assessment years The company name in the list of shell companies (Vide SEBI on its letter bearing no. SEBI /HO/ISD/OW/P/2017/18183 dated August 7, 2017). Exchanges had initiated a

process of verifying the credentials / fundamentals of the company through exchange. Exchanges had appointed an auditor to conduct audit of the company to verify its credentials/fundamentals."Accordingly, the forensic auditor has been appointed to conduct forensic audit and audit report has been submitted to the BSE by forensic auditor. The company has received show cause notice dated 31.07.2023 from BSE in the matter of compulsory delisting of securities of Alka India Limited and thereby company is in the process of replying to the show cause notice for objecting to the compulsory delisting of the securities of the company.

Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

For Alka India Limited Hiramani Sharma Director DIN: 08168142

PUBLIC NOTICE

064 and 5 (Five) Shares, bearing Distinctive Numbers 226 to 230 (both inclusive) (said Shares

of face value of Rs.50/- each of the Malad Laldas Co-op. Housing Society Ltd, compri

Any person having any claim into or upon the sald shares and/or the sald Flat whats are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence by registered post acknowledgment due to the undersigned at our office address at M/s. Pandya 8 Poonawala, Advocates & Solicitor, 102-104, Bhagyoday, 1st Floor, 79, Nagindas Master Road Fort, Mumbai – 400 023, within 7 (seven) days from the date hereof falling which the claims

Notice is hereby given that our clients MRS. KUNDAN MAHENDRA KAMDAR, MR.

EEPAN MAHENDRA KAMDAR, and MRS. HEMA MITESH SANGHRAJKA are the only heirs of Mr. Mahendra Prabhudas Kamdar who was the original owner of Flat No. C-10, (said Flat) Ground Floor, 'C' Wing, Shivram Apartment, 34, Ramchandra Lane, Malad (West), Mumbai 400

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given on behalf of my client Mr. Gopalachari Krishnan, residing at B-402, Zen Gardens, 6, Artillery Road, Ulsoor, Bangalore-560008 who is ar absolute owner and in possession of shares and interest in Flat Nos. B 309-310, at Samartha Deep, K.L. Walayalkar Marg, Oshiwara, Andheri (West), Mumbai-400 053 held jointly with Late Mrs. Lalitha Krishnan, Joint member of Shree Swam Samartha Prasanna Oshiwara East Unit no. 12 CHS Ltd. (SSSPO East unit no.12 CHS Ltd) who died on 12th April, 2022 at Bengaluru intestate and with recorder nomination dated 21.8.2008 u/r 25(1) of MCS Rules, 1961 with the society leaving behind my client Mr. Gopalachari Krishnan, Husband, Mr. Ravi Krishnan Mr. Krishnan Narayan Krishnan and Mr. Raghunand Krishnan, Sons, as her lega representatives and heirs to the 50% share and interest in Flat Nos. B 309-310, a Samartha Deep, K.L Walavalkar Marg, Oshiwara, Andheri (West), Mumbai-400 053, of deceased wife/mother as per the law of succession/Hindu Law to which she was governed at the time of her demise. (herein after referred as said flat premises and said society). Thereby, aforesaid members of the family are the only representatives and legal heirs, claimants of said deceased joint owner Mrs. Lalitha

FURTHER, Notice is hereby given that the aforesaid members are the only lega representative and heirs, claimant to the 50% share and interest in the said flat

Opp. Rly Crossing, Andheri (East Mumbai-400 069 Mobile: 0986920193

Krishnan 50% share and interest, no one else have any share, right and interest in the said flat premises in due support of my client's affidavit to this effect.

premises under the law of succession. If any party or person/s having any right, title interest, demand and/or claim/objection of any nature whatsoever by way o inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance and/or in possession of the title deeds in the said property premises are hereby requested to make the same known in writing for the same should be intimated to the undersigned also with a copy addressed at email at jsk52@rediffmail.com, with copies of such documents or proof in support of any claim/objection within 10 days from date of publication hereof, failing which any claim and/or demand received thereafter shall not be entertained and the same shall be deemed to have been relinquished and/or waived the claim/right and shall not be binding on my client and/or the Society. Thereby, I shall be at liberty to issue the required NO CLAIM letter to my client and my client shall be free to proceed further to complete the sale transaction upon completion of due process of law with competent authority/society and the claims/or objection/s of such claimant/objectors shall not be binding upon them. Issued on this 16th day of August, 2023 at Mumbai

> J.S. Khanolkar B-206, Anand Dham 2B CHS Ltd.

प्रातःकाल

७७ व्या स्वातंत्र्यदिनी महावितरणच्या

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पालिकेच्या दहा सुरक्षा रक्षकांचा सन्मान

स्वातंत्र्यदिनी प्रथमच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दहा सुरक्षा रक्षकांचा पालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण शहर अभियंता अर्जुन अहिरे महापालिका सचिव धैर्यशील जाधव, उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त प्रसाद बोरकर, उपसचिव किशोर शेळके, आदी अधिकारी आवर्जून उपस्थित होते. यावेळी मा. अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी मोबाईल वरून सुरक्षा रक्षकांच्या या सन्मान सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्र. सहा. सुरक्षा अधिकारी सुरेश शांताराम पवार यांनी केले. तसेच सदर सन्मान सोहळ्याच्या नियोजनात सहाय्यक उमेश यमगर यांचेही विशेष सहकार्य लाभले व एकूणच आयोजनाची जबाबदारी सुरक्षा रक्षक श्रीकांत गर्गे व विजय माने यांनी चोख बजावली. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रथमच सुरक्षा रक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना त्यांच्या समस्या



सद्यस्थितीची माहिती देताना समस्त मार्गदर्शन करतांना म्हणाले, २४ तास अविरत कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे माझे अधिकारी कर्मचारी सरक्षित रित्या काम करत असतात. कारण मालमत्तेच्या संरक्षणाबरोबरच कोणताही मोर्चा, आंदोलन, उपोषण, वा नागरिकांच्या तक्रारींचा सामना पहिल्यांदा हे सुरक्षा रक्षकच करत असतात. अशा वेळी त्यांचा सन्मान होतोय हे खूपच समाधान देणारे असेच आहे. येत्या जानेवारी प्रजासत्ताक दिनी काही सुरक्षा रक्षकांनाही सन्मानित करण्यात येईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. शहर अभियंता यांनीही उस्फूर्तपणे सहा. सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करताना समस्त सुरक्षा रक्षकांना मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्र. सहा. सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांनीही संख्येने सहभागी झाले. आपल्या मनोगतात सुरक्षा विभागाची

सुरक्षा रक्षकांना... एक दिलाने, एक विचाराने, एकत्र राहून सुरक्षा विभागाची शान व मान अधिकाधिक वाढवावी असे आवाहन केले सुरक्षारक्षक सुरेश जगन्नाथ शिंदे, शांताराम नंदकुमार पांड्रंग फाळके, रमेश तुकाराम पागी, चिंतामण वामन पष्टे, मंगेश विठ्ठल नाईक, चंद्रकांत दगडू वीर, शरद भिकू जाधव, प्रवीणा गजानन वाणी, सुजाता पद्माकर फुलपगार यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरक्षा लिपिक कीर्ती सगळे यांसह वरिष्ठ सुरक्षा रक्षक घनश्याम वारघडे, वामन चौधरी, अशोक भुसारा, विष्णू चौधरी तसेच शिपाई रमाकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच समस्त सुरक्षा रक्षकही या कार्यक्रमासाठी मोठ्या

देशाची वाटचाल महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन

भारतात पहिल्यांदा झाल आहे. वंदे मातरम ट्रेनमुळे जगाला हेवा वाटत आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस, समृद्धी महामार्ग, मेट्रो ट्रान्सपोर्ट अशा अनेक योजना राबवण्याचे काम दहा वर्षात झाले आहे. येणाऱ्या काळात अजून नक्कीच चांगलं काम सरकारच्या माध्यमातून होईल. देशाचा अमृतकाळ सुरू आहे. देशाची वाटचाल महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत केले. राजेश मोरे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हजारो विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि प्रभागातील नागरिकांसाठी छत्री वाटप करण्यात आली. कडोंमपा माजी सभापती तथा शिवसेना

डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या दत्तनगर प्रभागातील १५० फूट उंचीवर असणाऱ्या आणि ठाणे जिल्ह्यातील एकमेव उंच तिरंगी झेंडा फडकविण्यासाठी खासदार डोंबिवलीत आले होते. त्यादरम्यान त्यानी देशाच्या प्रगतीचा व विकास योजनांचा आराखडा उपस्थित लोकांसमोर मांडला. यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, युवानेते दीपेश म्हात्रे, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी, माजी नगरसेवक राहुल दामले, मंदार हळबे, संजय पावशे, रवी पाटील, नितीन पाटील, पदाधिकारी संतोष चव्हाण, गजानन व्यापारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार पुढे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था प्रगतीकडे आहे. आज आपण जगात पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या रांगेत आहोत.

येणाऱ्या दोन-चार वर्षानंतर भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित देश म्हणून मार्गक्रमण करीत आहे. २०४७ रोजी भारताची ओळख विकसनशील देश अशी असेल. वेगवेगळ्या योजना, विकास कामे सगळ्या गोष्टी देशात सुरू आहेत. पूर्वी फक्त गरिबी हटाव अशी घोषणा होत असे, गेल्या दहा वर्षांमध्ये देशाचा विकास होत असून गरिबी दूर होत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजेत, तळागाळातून लोकांचा विकास झाला पाहिजे, त्याकरिता वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे मागे उभे रहाणे, उज्बला योजना, घरात पर्यंत पाणी, जलजीवन मिशन, हर घर जल, नल से जल असे उपक्रम होत आहेत. पूर्वी महिलांच्या आत्मसन्मानात बद्दल विचार केला नव्हता तो विचार पंतप्रधान मोदी यांनी केला.प्रत्येकाच्या घरात शौचालय उभारण्याचं काम भारतात पहिल्यांदा झाला आहे. वंदे मातरम ट्रेन त्यामुळे जगाला हेवा वाटत आहे. दिल्ली मुंबई एवसप्रेस, समृद्धी महामार्ग, मेट्रो ट्रान्सपोर्ट अशा अनेक योजना राबवण्याचे काम दहा वर्षात झाले आहे. येणाऱ्या काळात अजून नवकीच चांगलं काम सरकारच्या माध्यमातून होईल. दरम्यान राजेश मोरे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हजारो विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि प्रभागातील

नागरिकांसाठी छत्री वाटप करण्यात आली.

भांडुप परिमंडळात स्वच्छता अभियान मुंबई, दि, १६ (प्रतिनिधी) औद्योगिक संबंध अधिकारी श्री. महेंद्र बागुल व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित

इमारतीत ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा मुख्य अभियंता, श्री. काकडे आला. भांडुप परिमंडळाचे मुख्य यांनी स्वातंत्र दिनाच्या औचित्य अभियंता, श्री. सुनील काकडे साधून तिन्ही मंडळा अंतर्गत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात विविध कार्यालयात स्वच्छता महाव्यवस्थापक (मा सं) श्री. राजेंद्र पांडे, भांडुप महावितरणच्या पेण, ठाणे व परिमंडळाचे अधीक्षक अभियंता वाशी मंडळातील वीज उपकेंद्र फीडर पिलर, वितरण रोहिन् इत्यादी परिसरात स्वच्छ करण्यात महाव्यवस्थापक(वि व ले) श्री. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रहांगदळे, अभियंता (प्रशासन) श्री. देवेंद्र उंबरकर, कार्यकारी अभियंता

मुख्य अभियंता स्वतः सोनापूर उपकेंद्रात जाऊन स्वछता मोहिमेत सहभागी झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की. 'आपण (स्थापत्य)श्री. प्रवीण काळे जिथे राहतो किंवा काम करते ग्राहक तक्रार निवारण मंच, सौ. सलोनी वाकोडे, प्रणाली विश्लेषक श्री.

(रु. लाखांत)

अल्का इंडिया लिमिटेड सीआयएन : L99999MH1993PLC168521

कार्यालयाचे

पाठक.

कार्यकारी अभियंता.

नोंदणीकरण कार्यालय : युनिट क्र. 102, मोरया लॅंडमार्क 2, न्यु लिंक रोड, इस्किनीटी मॉलजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई - 400 053 दि. 30 जून, 2023 अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित अहवालाचा अहवाल

	तपशील	स्थायी					एकः तिमाही अखेर	ৰব <u> </u>	
₹.		तिमाही अखेर			वर्ष अखेर		वर्ष अखेर		
ħ.		30.06.2023 (अलेखापरीक्षित)	31.03.2023 (लेखापरीक्षित)	30.06.2022 (अलेखापरीक्षात)	31.03.2023 (लेखापरीक्षात)	30.06.2023 (अलेखापरीक्षित)	31.03.2023 (अलेखापरीक्षित)	30.06.2023 (अलेखापरीक्षात)	31.03.2023
_	कामकाजात्न महस्ल	(अलखापराक्षत)	(लखापराक्षित)	(अलखापराक्षित)	(लखापराक्षत)	(अलखापराक्षित)	(अलखापराक्षित)	(अलखापरााक्षत)	(लखापराक्षित
	कामकाणातून महसूल अन्य उत्पन्न		18.00		18.00	_	18.65		18.65
	एकुण महस्ल (1+2)		18.00	_	18.00		18.65		18.65
	सर्च :		10.00		10.00		10.05		10.03
	साहित्यांचे मृत्य	-	-	-	-				
	स्टॉक इन ट्रेडची खरेदी	-	-	-	-				
	फिनीश्ड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चालू आहे यांचे इन्वेंटरीजमधील बदल	-	-	-	-				
	कर्मचारी लाभ खर्च	0.60	0.60	0.60	2.40	0.60	0.60	0.60	2.40
	वित्त मूल्य	-	-	-	-				l
	घसारा व परिशोधन खर्च	-	-	-	-				l
	अन्य खर्च	6.33	3.98	2.15	15.66	6.33	4.55	2.15	16.23
	एकूण खर्च (4)	6.93	4.58	2.75	18.06	6.93	5.15	2.75	18.63
	अतिरिक्त बाबी व कर पश्चात नफा (तोटा) (3-4)	(6.93)	13.42	(2.75)	(0.06)	(6.93)	13.50	(2.75)	0.02
	अतिविशेष बाबी	-	-	-	(231.97)				(231.97)
	अतिविशेष बाबी व करपश्चात नफा/तोटा (5-6)	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)
	कर खर्च	-	-	-	-				
	1. चालू कर -	-	-	-					
	 स्थिगित कर चाल कालावधीकरिता नफा (तोटा) 	(6.02)	13.42	(2.75)	(222.02)	(6.93)	13.50	(0.75)	(221.05)
	(7-8)	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)
	खंडित कार्यचलनाचा नफा/(तोटा) खंडित कार्यचलनाचा कर खर्च	· ·	_	-	_				
	कर पश्चात छांडित कार्यचलनातृन निव्यळ नफा (तोटा)	-	-	-	-				
3.	कालावधीकरिता नफा/ (तोटा) (9+11)	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)
4.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न								
	ए. 1) बाबींसह निर्देशित नफा वा तोटा	-	-	-	-				
	 वर्गीकृत नसलेल्या संबंधात आयकर नफा वा तोटा 	-	-	-	-				
	बी. 1) बाबींसह निर्देशित नफा वा तोटा	-	-	-	-				
	 वर्गीकृत नसलेल्या संबंधात आयकर नफा वा तोटा 	-	-	-	-				
	एकूण अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात	-	-	-	-				
	कालावधी/ वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (13+14) समाविष्ट नफा (तोटा) व अन्य कालावधीकरिता सर्वसमावेशक उत्पन्न	(6.93)	13.42	(2.75)	(232.03)	(6.93)	13.50	(2.75)	(231.95)
7.	इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. 1 प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित) प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. 1/-	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98
	प्रत्येकी	(0.00)	0.00	(0.00)	(0.04)	(0.00)		0.00	(0.01)
	1. मूळ	(0.00)	0.00	(0.00)	(0.04)	(0.00)	0.00	0.00	(0.04)

(0.00) 0.00 (0.00) (0.04) (0.00) वित्तीय अहवालाच्या संदर्भात खालील टीपा पाहाव्या. टीप:

षा:
कंपनी कायदा, 2013 च्या अनुच्छेद 133 अंतर्गत विहित असत्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टॅंडईस (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे व विस्तारित लागु अकाउंटिंग प्रकृतिसा व पॉलिसीज मंजूर केले आहेत.
संचालक मंडळाद्वारे पृग-निर्धारित करण्यात येत आहे व त्यांची समा दि. 14 ऑगस्ट, 2023 रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे.
आयएनडी एम-108 च्या अवश्यकतेअनुसार सिंगल विजीनोत संममेंट मध्ये ऑसरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे.
विजीय वर्ष 2019-20 द्रस्यान कंपनीच्या कार्यालयामध्ये आयकर विभाग अनुच्छेद 132 अंतर्गत आयोजित केली आहे. कंपनीने खटला आयकर मागणी रु. 211.13 लाख वित्तीय वर्ष 2014-15 ते
2020-21 द्रस्यान अनुच्छेद 143(3) अनुच्छेद 153ए/143 (3) अंतर्गत आदेश जारी केले आहे. कंपनीने सीआयटी (अपील) आयोजित केला होता त्यामुळे तेव्हापासून कंपनीस बीएसई कडून
कोणनेती पटील मंद्रक संघणता आला नॉर्स आहे.

सूचना दर्शवित आहे. 7. मागीत कालावधीची आकडेवारी सदर कालावधीच्या वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता आवश्यकतेनुसार नव्याने करण्यात येणार आहेत.

ठिकाण : मंबर्ड दिनांक : 14.08.2023 भल्का इंडिया लिमिटेडक्रित हिरामणी शर्मा डीआयएन : 08168142

महापारेषणमध्ये ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा नोंदणीकरणाबाबत मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा येथे ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

घेतल्या. सुरक्षाविषयक

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. महापारेषणमध्ये बसविण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण डॉ. संजीव कुमार यांच्या

प्रकाशगंगा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील नृतनीकरण केलेल्या केबिनचे उदघाटनही डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाले. ईआरपी-आयटी विभागाने तयार केलेल्या एसओआर (शेड्युल ऑफ रेट)

ॲपचे अनावरणही डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते द्याले.

यावेळी महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. संदीप संचालक (प्रकल्प) कादरी, संचालक (वित्त) श्री. अशोक फळणीकर, संचालक संसाधन) श्री. सुगत गमरे, कार्यकारी संचालक (संचलन) श्री. रोहिदास मस्के, मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. संतोष आंबेरकर, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा अंमलबजावणी) श्री. कैलास कणसे, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. सुधीर वानखेडे , मुख्य महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) श्री. नागसेन वानखेडे, मुख्य अभियंता श्री. पीयूष शर्मा, श्री. भूषण बल्लाळ यांचेसह विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता

स्वातंत्र्यदिनी सेक्टर ४ घणसोली येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित

मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) : नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सकारात्मक पावले उचलत असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सेक्टर ४ घणसोली येथे आयुक्तांच्या हस्ते नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री विजयकुमार वैद्यकीय आरोग्य डॉ. प्रशांत जवादे, अधिकारी परिमंडळ २ उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व डॉ. रत्नप्रभा चव्हाण, कार्यकारी अभियंता श्री मदन वाघचौरे व श्री प्रवीण गाढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके, डॉ. वैशाली म्हात्रे, डॉ. अजय गडदे आणि नूतन नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाटील तसेच माजी नगरसेविका श्रीम. उषा कृष्णा पाटील व श्रीम. सुवर्णा प्रशांत पाटील आणि मान्यवर नागरिक

घणसोली विभाग हा नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेला सर्वात नवीन नोड असून या ठिकाणची लोकसंख्या लक्षात घेता घणसोली गावाव्यतिरिक्त आणखी एक नागरी आरोग्य केंद्र असावे अशी सातत्याने मागणी होत होती. त्यास अनुसरून सेक्टर १ ते सेक्टर ११ या संपूर्ण क्षेत्रातील नागरिकांना सोयीचे होईल अशा घणसोली, सेक्टर ४ येथील मध्यवर्ती जागेत नवीन नागरी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आरोग्य सेवेची ही भेट नागरिकांना प्रदान

मोठ्या संख्येने उपस्थित होते

करण्यात आलेली आहे. यावर्षी अर्थसंकल्प करताना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा

पुरविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल हे विशेषत्वाने नमुद केले होते. त्यानुसार सेक्टर ४, घणसोली येथील नवीन नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येऊन कालमर्यादित नियोजन करीत हे केंद्र भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधन

२७/०७/२०२१ रोजी निधन झाले असून, आता सदर मिळकतीबाबत मी खाली सही करणार श्री सुभाष वामन कांबळे व इतर हे कायदेशीर वारस आहोत. त्याकामी वारस दाखला मिळवणे कामी मी योग्य त्या न्यायालयाकडे चौ. अर्ज दाखल करणार आहे. सदर मिळकत माड्यासह अन्य सामायीक वारसांच्या सामायीकात असल्याने मी दाखल करणार असलेला चौकशी अर्ज मे न्यायालयाकडुन अंतिमतः निकाली निघुन, सर्व वारसांच्या नावे किंवा मे न्यायालय ठरवील च्या नावे में न्यायालयातन वारस दाखला मिळवन उपरोक्त वर वर्णनाच्या मिळकतीच्या जेथे जेथे आवश्यक आहे । सर्व ठिकाणी वारसदाखल्यानुसार वारसांची नावे दाखल होईपर्यंत सदर मिळकतीवर केवळ कोणीही एक वारसदार तथा मालक/कब्जेदार/भोगवटदार/ सोसायटी सभासद म्हणून हक्क दाखबु शकत नाही किंवा त्या मिळकतीमधुन मासिक भाडे स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात उत्पन्न घेव शकत नाही, असे कोणीही केवळ एक किंवा अधिक वारस उत्पन्न घेत असल्यास त्यास माझी सक्त इरकत आहे कारणे हया नोटीसीने कळवण्यात येते की. वरील मिळकतीचा कोणीही एका वारसाने वापर करून नये, त्यातुन कोणत्याही प्रकारचे उत्पन्न घेउ नये, किंवा भाडेकरार केंवा अन्य कोणाही ति हाईत इसमाबरोबर कोणत्याही प्रकारचा करार करू नये तसेच कोणीही ति हाईत व्यक्तीने सदर सदनिका मिळकतीत भाडेकराराने किंवा अन्य कराराने राहु नये, त्याचे मासिक भाडे किंवा उत्पन्न, मोबदला, कोणाही एका वारसास देऊ नये, तसेच उपरोक्त सदनिकेच्या बाबतीत संबंधीत सोसायटीने देखील कोणत्याही प्रकारची तोंडी/ लेखी नाहरकत देऊ नये,उपरोक्त वर वर्णन केल्याप्रमाणे कोणीही ति-हाईत व्यक्तीने कोणाही केवळ एका वारसाबरोबर सोसायटीने तो ड़ी या लेखी नाहरकत/संमती दिली असल्यास व भविष्यात केल्यास /दिल्यास तो करार/कब्जा/ संमती/ नाहरकत संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे समजण्यात येऊन ती करार करणारी व्यक्ती / संस्था व संमती देणारी संबंधीत सोसायटी व तीचे पदाधिकारी कायदेशीर कार्यवाहीस व नुकसानीस पात्र असेल, किंवा अश्या कोणत्याही कराराबाबत संमतीबाबत कोणत्याही व्यक्ती वा संस्थेस माहिती असेल त्यांनी मला खालील नमुद पत्यावर लेखी स्वरूपात

माहितगाराचेनाव, पत्ता, संपर्कक्रमांकासह असे लेखी कळवावे. त्यांची सर्व संबंधीतांनी व तमात जनतेने नोंद घ्यावी

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि. माझे अशिल श्री. अशोक बलगर आणि सौ

महादेवी बलगर यांनी खालील मिळकत दि. १०/०४/२०१८ रोजी दस्त क्रमांक उहन३-३०३८-२०१८ द्वारे श्री. विनायक आंबेकर यांच्याकडून विकत घेतलेली आहे. मिळकतीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :-मिळकतीचे वर्णन

सदिनका क्रमांक १६, तिसरा मजला, ५६५ ची फुट बोधीव क्षेत्र, श्री अतुल को-ऑप हीसिंग सोसायटी लि., मौजे — वडवली, तालुका - अंबरनाथ आणि जिल्हा — ठाणे.

तसेच श्री. विनायक आंबेकर ह्यांच्याकडून सदर मिळकतीचे मूळ दस्त गहाळ झाले असून ते पुढीलप्रमाणे

मूळ् दस्त दि. ०४/०१/१९९३ रोजी दस्त क्रमांक उहन २-४०-१९९३ मे. अमर कन्स्ट्रक्शन आणि श्री

तसेच सदर प्रकाराबाबत श्री. अशोक बलगर यांनी दिनांक १४/०८/२०२३ रोजी, तक्रार क्रमांक ७५२-

२०२३ शिवाजी नगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ येथे तकार नोंदिवली आहे. तसेच श्री. अशोक बलगर आणि सौ. महादेवी बलगर यांनी वरील नमूद केलेली सदीनका गहाण ठेवून

सदर वर उल्लेख केलेल्या सदिनकेवर, त्यांच्या दस्तांवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, ताबा, अधिकार

बोजा. करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापास-१४ दिवसांच्या आत ते कागदपत्र माझे ऑफिस ०१, समर्थ निवास, बॅरेन रोड, बदलापूर (प), ठाँप

४२१५०३) येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न

सक्त हरकतीची / ताकीदीची जाहीर नोटीस

तमाम जनतेस हा जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की. सदनिका क्र. २०४. जय भवानी को. ऑप. हौ.सो. लि

तभासद के वामन हरी कांबळे हे होते ते दिनांक २१/११/२००८ रोजी निधन पावले असून, त्यांचे पश्चात त्यांच्या पत्नी

श्रीमती देऊबाई वामन कांबळे यांचे सदर वर वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये वास्तव्य होते. त्यांचे देखील दि

गौरी प्रशांत कुलकर्णी (वकील) दूरध्वनी क्र: ९६७३६९४००९

४२१५०३ थय सुभूत / जमा कराज. सपर गाउँरााज जाउँगार्यू, गाउँराज्य आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल. सही/-

ऍक्सिस बँक यांच्या कडन कर्ज सविधेचा लाभ घेण्याचा ठरवले आहे

गोपीनाथ नायर यांच्यामधील करारनामा

सभाष वामन कांबले संपर्काचा पत्ता. १०१, पहिला मजला, ओमसाई रेसिडंसी एनएक्स. रिजसी सर्वम जवळ बँक ऑफ बडोदाच्या मागे, मांडा (पूर्व), टिटवाळा ता. कल्याण, जिल्हा ठाणे,पिन.क. ४२१६०५

টি. १०/८/२०२३

जा.क. अंगप/ बांधकाम विभाग / २०२३-२४ / ९४६

सुरू करण्यात आले आहे.

अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

कोटेशन नोटीस

अंबरनाथ नगरपरिषदेस खालील काम करावयाचे असून, नोंदणीकृत ठेकेदार यांचेकडुन त्याबाबत <u> अलबंद कोटेशन्स मार्गविण्यात येत आहेत. ज्या कोणास सदर काम करावयाचे असेल त्यांनी सदर कामांचे दर</u> सर्व करांसह बंद प्राकीरात ऋाली सही करणार सांतेकडे दि. ०१/०८/२०२३ रोजी आसं ३:०० वाजे पर्यंत आणात द्यावेत. तसेच आलेली कोटेशन त्याच दिवशी किंवा प्रशासनाट्या सोयीनुसार हजर कोटेशन धारकांसमक्ष उघडण्यात येतील. कोणतेही एक कोटेशन श्विकारणे अथवा नाकारणेचा अधिकार निम्न स्वाक्षरीकार यांनी राखन ठेवला आहे. तसेच खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र सादर न केल्यास किंवा सादर केलेल्या

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित स्वक्रम रू. (GST वगळून)	इसारा रवक्रम रू.	
१	अंबरनाथ पूर्व विभागातील हाल्याचापाडा जुने साऊथ पोस्ट ऑफिस लगत परिसरात सहानगर गंस ने र.रु. ६.८७,४०३/-खोदलेले रस्ते पूर्ववत करणे	र.रु.६,८७,४०३/-	₹.₹.\$८ ७ %/-	
5	अंबरनाथ पूर्व विभागाकडील हनुमान मंदिर ते जाधव यांच्या घरापर्यंत परिसरात महानगर गॅस ने खोदलेले र.रू.४,७९,६७३/ रस्ते पूर्ववत करणे.	र.रु.४,७९,६४३/-	z.zs.8080/-	
3	अंबरनाथ पूर्व विभागकडील वडवली दशनाम गोसावी सोसायटी मधील प्लॉट नं २४३ ते प्लॉट नं २८५ पर्यंत महानगर गॅस ने खोदलेले रस्ते पुर्ववत करणे.	र.रु.ष,०२,०३८/-	र.रु.५०२०/-	
R	अंबरनाथ पूर्व विभागातील दशनाम गोरवामी सोसायटी मधील गजानन अर्पाटमेंट, प्लॉट नं २४३ समोर महानगर गॅस ने खोदलेले रस्ते पूर्ववत करणे.	र.क. ६,१९,४८९/-	z.æ €१9€/	
ų	अंबरनाथ पूर्व विभागातील दशनाम गोस्वामी सोसायटी मधील प्लॉट नं १६७ ते प्लॉट नं २७७ पर्यंत महानगर गॅस ने खोढलेले रस्ते पूर्ववत करणे.	र.रू. ४,९९,४९७/-	도'와 488 8 (
3	अंबरनाथ पूर्व विभागातील वङ्गली सेवशन दशनाम गोरवामी सोसायटीमधील प्लॉट नं २५० ते शिवकचा ते स्वामी राज पर्यंत महानगरगॅरा ने खोदलेले रस्ते पूर्ववत करणे.	ਹ. ਡ. 4,20. ६१९/-	र.रु. ४२७६/	
19	अंबरनाथ पूर्वेकडील कैलासनगर रस्ता वडवल भैत्रीछाया अर्पा. ते एस.बी. आय. एटीएम ते भैत्रीछाया कैनारा बँक पर्यंत पेन्डर न्होंक बसविणे.	₹. ७. , ७३, ४८२/-	z.zs.\$034/	
ሪ	अंबरनाथ पूर्व विभागाकडील विवेकानंद्र सोसा. सुलभ सोसा. परिसरात महानगर गॅस ने खोदलेले रस्ते पूर्ववत करणे.	र.क. ७. ३३.८३३/-	হ.ফ.७३३८/	
δ	अंबरनाथ पूर्वेकडील शिवमंदिर रस्ता- शिवबसव परिसरात पेन्हर ब्लॉक बसविणे.	र.रू. ३,२१,९८२/-	र.रु.३२२०/	
१०	अंबरलाथ पश्चिमेकडील गोरवले शाळेपासुन ते जाधव यांच्या बंगल्यापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे.	र.रु. ४.३३,३६६/-	5.25.8338	
११	अंबरनाथ पश्चिमेकडील प्रभाग क. ४६ जठार बंगला ते कम्प्रलीट फिटनेस पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे.	হ.হ ა . ४,१९.८२३/-	z.zs.४१९८/	

अ) मूळ प्रतितील दरपत्रक क) कॉन्टॅक्टर परवाना.

ड) जी. एस. टी. नोंदणी प्रमाणपत्र इ) इसारा खक्रमेचा डी.डी टिप :- सदर कोटेशन नगरपरिषदेत्या www.ambamathcouncil.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(डॉ. प्रशांत रसाळ) प्रशासक. अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

सही/-

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN No. L80301MH1984PLC033922 Regd. Office: Witty International School, Pawan Baug Road, Malad West, Mumbai-400064.
Tel.: 61056800 / 01 / 02 Fax: 61056803 Email: vjtfho@vjtf.com Website: www.vjtf.com STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATE FOR THE QUARTER ENDED 3

ED UNAUD	ITED FINANCIAL RESULTS	
30TH JUNE,	, 2023	(Rs. in Lakhs)

			STANDALONE				CONSOLIDATED			
	PARTICULARS		Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
			Three months ended 31st March, 2023	Corresponding three months ended 30th June, 2022	For the year ended 31st March, 2023	Three months ended 30th June, 2023	Three months ended 31st March, 2023	Three months ended 30th June, 2022	For the year ended 31st March, 2023	
1	Income									
1	(a) Revenue from operations	608.97	472.30	565.32	2,076.43	608.97	472.30		2,076.43	
	(b) Other income	180.52	50.62	12.51	120.26	180.52	50.62	12.51	120.26	
	Total	789.49	522.92	577.83	2,196.69	789.49	522.92	577.83	2,196.69	
2		400.75	400.07	07.50	540.00	400.75	400.07		540.00	
	(a) Employee benefits expense	136.75	133.67	97.52	513.82	136.75	133.67	97.52	513.82	
П	(b) Finance costs	199.54 62.10	221.96 66.02	99.31 67.88	555.92 251.76	199.54 62.10	221.96 66.02	99.31 67.88	555.92 251.76	
П	(c) Depreciation and amortisation expense (d) Vehicle Expenses	39.32	57.49	55.26	251.76	39.32	57.49	55.26	251.76	
П	(e) Diriver and helper Expenses	71.28	72.21	29.14	240.75	71.28	72.21	29.14	240.75	
П	(f) Kids Welfare	92.81	68.38	4.15	86.83	92.81	68.38	4.15	86.83	
П	(g) Other expenses	97.02	101.53	55.05	300.85	97.11	99.84	55.13	301.23	
ı	Total	698.82	721.26	408.31	2,202.21	698.91	719.57	408.39	2,202.59	
13	Profit / (loss) for the period before tax and share of	90.67	(198.34)	169.52	(5.52)	90.58	(196.65)	169.44	(5.90)	
1	profit / (loss) of Associates / Joint Ventures (1-2)		,		,/		,,		(/	
4	Share of profit / (loss) of Associates / Joint Ventures	_	-	-	-	-	-	-	-	
5	Profit / (Loss)for the period before tax (3+4)	90.67	(198.34)	169.52	(5.52)	90.58	(196.65)	169.44	(5.90)	
€										
	(1) Current tax	-	(19.81)	-	-	-	(19.81)	-	-	
	(2)Short provision for taxation of earlier years		/E0 05:	40.00			(50.05)	40.65		
	(3) Deferred tax	(16.70)	(58.99)	13.36	(40.01)		(58.99)	13.36	(40.01)	
13	Profit/(Loss) for the period (5-6)	107.37	(119.54)	156.16	34.49	107.28	(117.85)	156.08	34.11	
8										
	(a) Items that will not be reclassified to Profit and Loss:-		44.05		44.05		44.05		4405	
	(i) Re-measurement of defined benefit plans	-	14.65 (3.81)	-	14.65 (3.81)	-	14.65 (3.81)	-	14.65 (3.81)	
	(ii) Income tax relating to above items		(3.01)	-	(3.51)		(3.87)		(3.61)	

(b) Diluted Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website (www.vjtf.com).

107.37

,760.00

0.61

10.84

(108.70)

.760.00

(0.68)

For VJTF EDUSERVICES LIMITED

10.84

156.08

1.760.00

0.89

(107.01)

1.760.00

(0.67)

10.84

44.95

1,760.00

(Dr. Vinay Jain) Managing Director

156.16

,760.00

0.89

10.84

45.33

,760.00

0.20

107.28

.760.00

0.61

Place : Mumbai Date: 14th August, 2023

Total Other Comprehensive Income (Net of tax) (a+b)

Total Comprehensive Income for the period (7+8)

10 Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- pe

11 Earnings per share (of Rs.10 /- each) (not annualised):